Weekend **Business Standard MUMBAI EDITION**

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC ndustrial Area Vishnu Nagar Digha Nav Mumbai, 400708 and M/s. Dainik Bhaskar, Plot no. 10.11, Sector B, Industrial Area, Govindoura, Bhopal (M.P.)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013

RNI No. MAHENG/2013/53717 Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201

Editor : Shailesh Dobhal

For Subscription and Circulation Ms. Mansi Singh Head-Customer Relations Business Standard Private Limited H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs bs@bsmail.in "or sms, REACHBS TO 57575"

Overseas subscription (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725 DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture

Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement. Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned.

Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, pubation, reproduction, transmission or redissem of the contents, in any form or by any means, is pro-hibited without the prior written consent of M/s nibited without the prior written consent of M/ Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite

No Air Surcharge

HEXAWARE

Hexaware Technologies Limited

Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park. Sector III. A Block. TTC Industrial

Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 022-4159 9595; Fax: 022-4159 9578

Website: www.hexaware.com; E-mail: Investori@hexaware.com CIN: U72900MH1992PLC069662

Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of

Companies Act, 2013 and rules made there under and Circular

dated December 08, 2021 read with circular dated January 13

2021, Circular dated May 5, 2020, circulars dated April 8, 2020 and

April 13, 2020 issued by Ministry of Corporate Affairs (collectively

referred to as "MCA Circulars"), the 29th Annual General Meeting ("AGM") of the members of Hexaware Technologies Limited is scheduled to be held on Tuesday. April 26, 2022 at 9.00 a.m. IST through video conferencing ("VC")/other audio visual means

("OAVM") without physical presence of members of the Company at common venue to transact the business as set out in Notice of the

In compliance with aforesaid MCA Circulars, Notice of 29th Annual

General Meeting and the Annual report for the financial year ended

December 31, 2021 will be sent to all the Shareholders whose

email address are registered with Company/RTA/Depository. The

Notice of 29th Annual General Meeting and Annual report will also

be available on the website of the Company at www.hexaware.com

and on the website of NSDL (agency for providing the Remote

e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com. No hard copy of Annual

Report will be made available to members. The members can

through VC / OAVM will be provided in the Notice of Annual General

Meeting. The attendance of the Members attending the AGM through

VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum

The process of remote e-voting and voting through electronic voting system during AGM by the members holding shares in physical

mode, demat mode and for those shareholder whose email address are not registered with the Company/Depository will be

Shareholders whose email id is already registered with depository

and is already registered for e-voting can use existing password to

login and cast the vote. In case of shareholder using NSDL

e-voting system for the first time login credential will be

The members whose email address and / or bank account details

are not registered with Company / depository can update their emai

address and / or bank account details by following below mentioned

a) Register email address to receive Annual report and login details

b) Register bank account details to receive Dividend amount

Holding shares | Send request letter at Investori@hexaware.com

in Physical mode duly signed by registered member providing

registering email address.

b) the Bank Account type,

Banking Solutions

e) 11 digit IFSC Code

d) 9 digit MICR Code Number, and

Folio No., Name of shareholder, email id,

mobile number, scanned copy of the share

certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self

attested scanned copy of Aadhar Card) or any document (such as Driving Licence, Bank Statement, Election Card, Passport) for

Following additional details need to be provided in case of updating Bank Account

a) Name and Branch of the Bank in which you wish to receive the dividend.

c) Bank Account Number allotted by their

f) a scanned copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder

Please contact your Depository Participant

banks after implementation of Core

under Section 103 of the Companies Act, 2013.

communicated on their registered email id.

directly in your bank account

provided in Notice of AGM

instructions

Holding shares

hrough VC / OAVM only. Instructions for joining the AGM

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given for the information of public that MRS MAYURI DHIREN TANNA, is a lawful owner of a Residential Flat No 03 admeasuring about 440 sq. ft. Builtup area on the 1st Floor of the building of the SHREE LAXMI SADAN CO-OP. HSG. SOC. LTD., situated at G.V. Scheme Road No.2, Mulund (East), Mumbai-400081, (hereinafter for short referred to as 'the said

The original Agreement executed by MR. RAMLINGAM SADASHIVAN earlier Owner, for purchasing the said Flat has been lost/misplaced and the same is not traceable even after diligent search and a Police Complaint has been lodged on 19/03/2022 with Mulund Police Station under Sr. No. 481/2022.

Flat').

All persons. Government Authorities, Bank/s, Financial Institution/s etc. having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession, inheritance, lease, license, lien, exchange, maintenance, charge, trust agreement, share, easement or otherwise howsoever or whatsoever are required to make the same known in writing to the undersigned at her office at Shree Aryadurga, Hutatma Chaphekar Bandhu Marg, Mulund (East), Mumbai - 400 081 within 14 days from the date hereof failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived or abandoned.

> (DARSHANA DRAVID) Advocate, High Court

PUBLIC NOTICE

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

l, Anandakrishnan C. N. residing at Shantivihar, Shastri Nagar, Vasai Road West, Pin 401202, Dist. Palghar, holder of 50 equity shares of Rs. 10/each of Shree Rayalaseema Hi Strength Hypo Ltd. (Folio No. 524091) Share ertificate No. 527419 distinctive Nos. 1297923 to 1297972, have los the said certificate. A request has been made to the Company for issuance of duplicate share certificate in lieu of the lost one. Any person having knowledge/ custody of the share certificate may please contact at the above address within a week from the date of this advertisement.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients, Mrs. Kalindi Manishkumar Patel & Mr Manishkumar B. Patel are negotiating with Mr. Pratiksha Anil Pawar, a member of Gokul Heaven (D-M) CHS Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400101, for the purchase of her Flat No. F-304 situated on the 3^{rd} floor F-Wing of the said Society.

All persons having any claim in, to or upon the said Flat or any part thereof by way lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any together with documentary evidence thereof, within 7 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim.

Date: 02.04.2022

M.R.Nair. Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai –400 101

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by the undersigned to the public at large that my client Mrs. Sakina Yusuf Khan, residing at Flat No: 1501 to 1503, B wing 15th floor, Dudhwala Complex, 292 Bellasis Road, Mumbai 400 008 as under

Dudhwala Complex, 292 Bellasis Road Mumbai 400 008 was gifted to her Vide a Deed of gift dated 6th November, 2018 by Mr. Yusuf Mehboob Khan

Yusuf Mehboob Khan vide Deed of exchange dated 21st April, 2008 executed by and between Mr. Yusuf Mehboob Khan thereby exchanged his flat No: 304 C wing in Dudhwala Complex purchased by him vide agreement for sale dated 17.11.2003 to Mrs. Affifunisa Khalilur Rehman Shaikh in exchange of Dhudhwalal Complex which she purchase vide agreement for sale dated 01.08.2002 The said Deed of Exchange is lost misplaced and not traceable

Further, if any person, body, individual be binding upon my client.

> Raian V Pillai Advocate 316, Birya House, 265 Bazar Gate Street

PUBLIC NOTICE

Applicant

Jyoti Sunil Desai &

Sunil Bhupatrai Desa

Maharashtra, 400025

Any person who has a claim in

espect of the said securities should

lodge such claim with the Company

will proceed to issue duplicate share

certificate without further intimation

Name of the holder: Jyoti sunil

Desai & Sunil Bhupatrai Desai

Kinf of Secirities & Face Value

Equity Shares of Rs. 2/- each

No of securities 500.

Folio No. 0004683

Certificate Nos 335

Place · Mumbai

Date: 02/04/2022

Distin 214981-215480

Public notice is issued on behalf of my clients (1) MR. MANDAR PRAKASH DIVEKAR, (2) MRS. TANVI MANDAR DIVEKAR and (3) MR. PRAKASH VINAYAK DIVEKAR, MR. PRAKASH VINAYAK DIVEKAR, in respect of Flat No. 406 of carpet area admeasuring 535 Sq. fts. Built-up area on the 4th Floor, in the building known as Sankalp-I of Sankalp Apartment Co-operative Housing Society Ltd., Janakalyan Nagar, Near Malad Fire Station, Marve Road, Malad (West), Mumbal-Marve Road, Malad (West), Mumbai-400 095 situated at land bearing C. T. S. No. 49, of Village Malwani, Taluka Borivali, Mumbai Suburban District, along with 05 fully paid up shares of Rs. 50/- each having Distinctive Nos. nare Certificate No. 24

That MR. S. R. SUNDAR was the That MR. S. R. SUNDAR was the sole owner of the abovesaid flat and as such owner was the member of the Sankalp Apartment Co-operative Housing Society Ltd., registered under Maharashtra Co-Operative Societies Act, vide Registration No. MUM/W-P/HSG/TC/1254/0/2004-05, Year 2004 ated: 30/06/2004

That MR. S. R. SUNDAR died ntestate 19.05.2003 at Mumba eaving behind his wife MRS. PREETI SUNDAR and son MR. SIDDHESH SUNDAR, as his only legal heirs and epresentatives as per the personal lav which he was governed.

That out of the abovesaid legal heirs MR. SIDDHESH SUNDAR by virtue of Release Deed dated 11.10.2021 duly egistered with Sub Registrar o Serial No. BRL-5-14100-2021, released, conveyed, transferred, surrendered, assigned &/or renounced his share of the rights of Late MR. S. R. SUNDAR inherited by him of the said PREETISUNDAR

That my abovesaid clients hav reed to purchase the abovesaid Fla alongwith abovesaid shares and have entered into an Agreement for Sale dated 31st day of March, 2022 with MRS. PREETI SUNDAR, who is the le owner of abovesaid flat

If any other person/s or financial stitution/s has/have any claim by way Inheritance, Maintenance, Gift, fortgage, Lien, Trust, Lis Pendens or any other manner in respect of the id flat through the said deceased MR

R. SUNDAR and/or the presen R. SUNDAR and/or the presen end their claim/s along with necessar locumentary proof to the undersigne vithin 15 days from date hereof at Sho o. 12, Cancer Pisces C.H.S. Ltd. ehind Fire Brigade, Off Marve Road lalad (W), Mumbai 400 095, otherwise neir claim/s shall deemed to be waive nd my client shall proceed to regist and my client shall proceed to register the Agreement for Sale and subsequently the society shall transfer the said flat along with shares in favour and in the name of my clients (1) MR. MANDAR PRAKASH DIVEKAR, (2) MRS. TANVI MANDAR DIVEKAR and (3) MR. PRAKASH VINAYAK DIVEKAR.

(DEEPAK K. MALKANI) ADOVACTE HIGH COURT Place: Mumbai Date: 02/04/2022

I Mr. Mehboob Merchant Proprietor of M/s MIDDLE East Confirmers (India) situated at A Block, Sitaram Bldg., Dr. D.N. Road, Mumbai 400 001 (MS) holding Reg. Certificate No.0757/MUM/PER/100+/5/9008/

PUBLIC NOTICE

2013 under the Emigration act 1983 for export of Manpower intend to close our business with effect from March 2021. In the event there off. any complain against me, be referred within 30 days of publication of this notice, copies of the complaint may also be sent to Protector General of Emigrants, Ministry of External Affairs, Akbar Bhavan Satya Marg, Chanakyapuri, New Delhi 110021

Place: Mumbai Dated : 31 March 2022

MIDDLE East Confirmers (India) situated at A Block, Sitaram Bldg. Dr. D.N. Road, Mumbai 400 001

VIP INDUSTRIES LTD 5th floor, DGP House, 88 C, old Prabhadevi Road, Mumbai

Notice is hereby given that certificate for the under mentioned securities of The said Flat No: 1501, B wing 15th floor the company have been lost /mislaid and the holder of the said securities / applicant has applied to the Company issue duplicate certificate

The said Flat No.1501 was obtained by Mr

institution having any claim and / or objection in respect of or against or relating to or touching upon said property by way o sale, lease, lien, mortgage, charge encumbrance, gift, easement maintenance, inheritance, testamentar deposition or otherwise or having in thei custody any title, documents pertaining the said property shall communicate the sam to the undersigned at my address within days from the publication of this notice wit documentary evidence in support thereof failing which all the claim, of such persor shall be considered to have been waived and or abandoned. Any objections raised after the completion of the 7 days shall not

Fort, Mumbai- 400001

Dated: 01.04.2022

NOTICE REGARDING LOST CERTIFICATE(S) OF SOUTHERN PETROCHEMICAL INDUSTRIES CORP LTD SPIC HOUSE NO. 88, MOUNT ROAD, CHENNAI - 600032

We, K. Sivekatharam and Bagirathi Sivaketharam residing at D-30, Mohan Nagar, Hill Road, Kamga CHS, Hill Road, Chunnabhatti, Mumbai – 400 022, the registered holder(s) of the under mentioned shares held in the above said company, hereby give notice that the share certificate(s) in respect o the said shares have been lost and I have applied to the Company for issue of duplicate certificate(s): ny person having claim in respect of the said shares should lodge such claims with the Company its above referred address within 15 days from this date, else the Company will proceed to issue

duplicate certificate(s) and no further claim will be entertained by the Company thereafter.						
Folio No.	No. Share certificate No. No. of Equity Shares		Distinctive Nos			
S 2849	191180 -191181	100	15493031 to 15493130			
	447315	50	36485061 to 36485110			
	506996	75	45938591 to 45938665			
	222705 222700	400	004400004-00440400			

Place: Mumbai Date: 01st April, 2022

1. K. Sivaketharam 2. Bagirathi Sivakethara

PUBLIC NOTICE

Index the instructions of MR_SAJID SHIRAZ LADAK and MRS_REHMAT SHIRAZ LADAK("my clients"), I the undersigned am investigating the wnership, right, title and interest of MS. BABITAR SINGH, residing at 1/F lumble Home CHS (Carter Apartments Building 1), 345 Sherly Rajar Road, Bandra West, Mumbai – 400 050 ("the Owner") to a flat or an apartment bearing No.1/F admeasuring the carpet area of 403 sq. ft. or Regulation and Development) Act. 2016 (hereinafter referred to as the RERA") (hereinafter referred to as the "said Premises"), on the 1st floor in he building now known as "Carter Apartments Building 1" (hereinafte referred to as the "said Building") on a piece or parcel of land bearing CTS No. C/1256, C/1270, C/1271, C/1273 & C/1274 (hereinafter referred as the said Land") of Village Bandra, lying and being situate at Sherly Rajar Road, Mumbai in the registration district and sub-district of Mumbai City and Mumbai Suburban, along with 1 (one) fixed car parking space (hereinafter referred to as the "said Car Parking Space") and undivided hare in the right, title, interest (hereinafter referred to as the "Undivided Share") in the common areas and amenities and facilities in the layout i ne said Building and the said Land.

n the aforesaid premises we hereby give notice to the general public and all persons, firms(s), institutions (corporate or otherwise) having ,making or claiming any right, title, interest, claim or demand of any nature in respect of the said Premises or part thereof by way of ownership nortgage, charge, gift, maintenance, possession, lease, tenancy, lier cense, hypothecation, transfer of title or beneficial interest or lis pendens ncluding any right of prescription, or under any trust, agreement or othe isposition or under any decree/order/ judgement of any court/ statutor outhority or otherwise claiming, alleging any right, title or interest in the said Premises, are hereby required to make known the same in writing to the undersigned together with supporting documentary proof thereof a lussain Somji, Flat 02, Hari Niwas, C-Road, Churchgate, Mumbai – 400 020, within 10 days from the date of publication hereof, failing which the lleged claim, right, title or interest in respect of the said Premises if any wil e deemed to have been waived and/or abandoned and the right, title, and nterest of the Owner will be treated as clear and marketable. My clients shall then complete the negotiation and thereupon proceed to purchaso the said Premises from MS BABITAR SINGH.

Place : Mumbai Date: 02.04.2022

Advocate, Bombay High Court Flat 02, Hari Niwas, C-Road, Churchgate, Mumbai – 400 020 E: hussain.somji@gmail.com / M: +91 9820420477

UJJAIN SAHAKARI DUGDH SANGH MARYADIT Maksi Road, P.B. No. 106, UJJAIN-456010, Madhya Pradesh Phone: (0734) 2527071, E-mail: udsplant@yahoo.com, engg_uds@sanchidairy.com, G.S.T. 23AAAAU0051C1ZB उज्जैन, दिनांक : 01.04.2022

क्रमांक : उ.स.दु.सं./यांत्रिकी/नस्ती क्र.21/2022/1331

E-TENDER NOTICE (3rd CALL)

Ujjain Sahakari Dugdh Sangh Maryadit Ujjain invites online tenders from manufactures/suppliers having adequate experience in design, construction, fabrication, supply, erection, testing and commissioning, trial run and training of 04 TPH (Gas + Oil fired) Dual Boiler. Tender documen is available & can be download from the website http://www.mptenders.gov.in from 04.04.2022 from 2:00 PM. The tender document is also available on the website www.sanchidairy.com/ www.sanchiujjain.com of M.P. Co-operative Dairy Federation to read the terms & conditions scope of works etc. as a reference only. The CEO, USDS reserve the right to accept or rejec

any	any or all the tenders without assigning any reason.						
SI. No.	Particulars	Qty.	EMD		Last Date for Purchase of Tender Form		
01.	Supply, Installation & Commissioning of Capacity 04 TPH (Gas + Oil fired) Boiler on turnkey basis.	01 No.	Rs. 5,00,000/-	Rs. 1,000/-	11.04.2022 up to 3:00 PM		
M.P	M.P. Madhyam/104262/2022 CHIEF EXECUTIVE OFFICER						

HAVE A GOOD BUSINESS **MORNING! Business Standard** newspaper delivering safely to homes and offices For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

f bsindia



bsindia

business-standard.com

For Hexaware Technologies Limited

in Demat mode (DP) and register your email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP

Gunjan Methi Date : April 02, 2022 Place : Navi Mumbai Company Secretary





























Business Standard

Insight Out





रिकम आणि कर्य रेकम व्या परतिकडालाठा देळ करारा तारण याचा तपारारा खालालात्रमाण:-							
कर्जदार/जामीनदार	मागणी सूचनेची तारीख	तारण मत्तेचे वर्णन					
यांचे नाव	आणि रक्कम	(स्थावर मिळकत)					
श्री. संदीप भरत शिंदे	३० मार्च, २०२२	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेली					
सौ. गीता संदीप शिंदे	रु. ११,६२,८६४/- (रुपये	फ्लॅट क्र. जी२-विंग सी, सुपर बिल्टअप क्षेत्र					
(प्रॉस्पेक्ट क्र. ७५६२८४)	अकरा लाख बासष्ट हजार आठशे	३८०.०० चौ.फूट, बिल्डिंग क्र. ०२, ०७ ड्रीग					
	चौसष्ट मात्र)	सिटी, बोईसर, ठाणे ४०१५०१, महाराष्ट्र, भारत.					
श्री. मोहम्मद शकील	३० मार्च, २०२२ प्रॉस्पेक्ट क्र.	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग असलेली					
मोहम्मदजलील खान,	८६६९२९. रू. २४,३१,४७५/-	मिळकत असलेली: संपुर्ण युनिट १४८०, भंडार्र					
सौ. अस्माखातुन मोहम्मदजलील	(रूपये चोवीस लाख एकतीस हजार	कंपाऊंड, आसमा अपार्टमेंट-भंडारी चौक-					
खान,	चारशे पंच्याहत्तर मात्र), प्रॉस्पेक्ट	बालाजी नगर, स.क्र. १०७/१ गाव नारपोली					
सहारा मोबाईल शॉप,	क्र. ९३९६३५ रू.	संपुर्ण प्लॉट, भिवंडी, ठाणे-महाराष्ट्र-४२१३०२					
सौ. शबनम मोहम्मदशकील खान	४,१९,१४०/- (रूपये चार लाख	मोजमापित:- ३०३ चौ.मी. चटई क्षेत्र.					
(प्रॉस्पेक्ट क्र. ८६६९२९	एकोणीस हजार एकशे चाळीस मात्र)						
आणि ९३९६३५)							

जर वरीलप्रमाणे आयआयएफएल एचएफएल ला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, आयआयएफएल एचएफए सर्वस्वी कर्जदारांची जोखीम, खर्च आणि परिणामांवर सदर अधिनियमाच्या कलम १३(४) वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल. पुढील तपशिलाकरिता कृपया शाखा कार्यालयात प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा :-आयआयएफएल हाऊंस, सन इन्फोटेक पार्क, रोंड क्र. १६४, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४/ किंवा **कॉर्पोरेट कार्यालय: आयआयएफएल टॉवर**, प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गरुगाव, हरियाणा, सही / - प्राधिकत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करिता ठेकाण: ठाणे, दिनांक: ०२.०४.२०२२

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ("आयएचएफएल") चे सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 22.05.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 37,81,491/-(रूपये सदोतीस लाख एक्याऐंशी हजार चारशे एक्यानव फक्त) साठी कर्ज खाते क्र. V007OXVIII (आयएचएफएल चा यापूर्वीचा कर्ज खाते क्र. HHLGRN00403477) या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 07.05.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार विलास गंगाराम निकम, भावेश आर्ट्सचे मालक विलास गंगाराम निकम आणि भावेश विलास निकम यांच्या तर्फे यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. त्याचबरोबर आयएचएफएल यांनी वरील कर्ज खात्याचे अधिकार शिर्षक आणि स्वारस्य इंडियाबुल्स असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांना दिनांक 31.03.2021 च्या नेमणूक करारा द्वारे ट्रस्ट असलेल्या **इंडियाबुल्स एआरसी-XVIII** यांच्या स्वाधीन केले आहेत. त्याचबरोबर **इंडियाबुल्स एआरसी** -XVⅢ ट्रस्ट यांचे ट्रस्टी या नात्याने इंडियाबुल्स असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांनी वरील कर्ज खात्याचे सर्व अधिकार शिर्षक आणि स्वारस्य असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड ("एसीआरई") यांना दिनांक 30.11.2021 च्या नेमणूक कराराद्वारे स्वाधीन केले आहेत.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 31.03.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे खबरदार करण्यात येते की या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 37,81,491/- (रूपये सदोतीस लाख एक्याऐंशी हजार चारशे एक्यानव फक्त) पुढील व्याज 07.05.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 1502, पंधरावा मजला, टॉवर - 4, लोढा मीरा रोड प्रकल्प 1, मीरा भाईंदर रोड च्या बाजुला, जीसीसी क्लब जवळ, मिरा रोड पूर्व, ठाणे -401107, महाराष्ट्र

अधिकत अधिकारी तारीख: 31.03.2022 असेट्स केअर एन्ड रिकन्स्ट्रक्शन एन्टरप्राईज लिमिटेड

ti.

HEXAWARE हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड

नों. कार्यालयः बिल्डिंग १५२, मिलेनियम बिझनेस पार्क, सेक्टर III, ए ब्लॉक, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०. **दूरध्वनी:** ०२२-४१५९ ९५९५; **फॅक्स:** ०२२-४१५९ ९५७८ वेबसाईट: www.hexaware.com; ई-मेल: Investori@hexaware.com सीआयएन: यु७२९००एमएच१९९२पीएलसी०६९६६२

सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ०८ डिसेंबर, २०२१ दिनांकित सर्क्युलर सह वाचता १३ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर, ५ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर, ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') ला अनुसरून, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सभासदांची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २६ एप्रिल, २०२२ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे, सभेच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी सामाईक ठिकाणी कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे.

उपरोक्त एमसीए सर्क्युलर्सच्या अनुपालानांत, २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ३१ डिसेंबर, २०२९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षा साठीचा वार्षिक अहवाल त्या सर्व भागधारकांना पाठवला जाईल ज्यांचे ईमेल ॲड्रेस कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी कडे नोंदवले आहेत. २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.hexaware.com वर आणि एनएसडीएल (रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी एजन्सी) ची वेबसाईट म्हणजेच <u>www.evoting.nsdl.com</u> वर सुद्धा उपलब्ध असेल. सभासदांना वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी उपलब्ध करून दिली जाणार नाही. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम मार्फेट एजीएम ला हजर राहू शकतात. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठीचे निर्देश वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिले आहेत. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांची उपस्थिती हिशोबात धरली जाईल.

प्रत्यक्ष स्वरूपात डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासद आणि ज्यांचे ईमेल ॲड्रेस कंपनी/डिपॉझिटरी कडे नोंदवले नाहीत अशा भागधारकांसाठी रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे.

ज्या भागधारकांचे ईमेल आयडी आधीच डिपॉझिटरी कडे नोंदवले आहेत आणि जे ई-व्होटींग साठी आधीच नोंदणीकृत आहेत ते लॉगीन करुन मत देण्यासाठी सध्याचे पासवर्ड वापरू शकतात. जर भागधारक पहिल्यांदा एनएसडीएल ई-व्होटींग सिस्टीम वापरत असतील तर त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर लॉगीन क्रेडेन्शीअल्स कळवले जातील

ज्या सभासदांचे ई-मेल ॲड्रेस आणि/किंवा बँक खाते तपशील कंपनी/डिपॉझिटरी कडे नोंदवले नसतील ते खालील निर्देशांनुसार त्यांचे ई-मेल ॲड्रेस आणि/किंवा बँक खाते तपशील अद्ययावत करून शकतील

ए) वार्षिक अहवाल आणि ई-व्होटींग साठी लॉगीन डिटेल्स प्राप्त करण्यासाठी ई-मेल ॲड्रेस नोंदवा.

बी) तुमच्या बँक खात्यात थेट लाभांश रकम प्राप्त करण्यासाठी बँक खाते तपशील

प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणारे

ईमेल ॲड्रेस नोंदवण्यासाठी फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, शेअर प्रमाणपत्र (पुढील व मागील) स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅन कार्ड ची स्व साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्ड ची स्व साक्षांकित स्कॅन्ड प्रत) किंवा कोणतेही दस्तावेज (जसे ड्रायव्हिंग लायसन्स, बँक विवरण, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट) ची प्रत पुरवून नोंदणीकृत सभासदांने रितसर स्वाक्षरी केलेले विनंती पत्र ... वर पाठवावे. बँक खाते तपशील अद्ययावत करण्यासाठी पुढील अतिरिक्त तपशील देणे गरजेचे आहे:

- ए) तुम्ही ज्यामध्ये लाभांश प्राप्त करू इच्छिता त्या बँकेचे नाव
- आणि शाखा, बी) बँक खाते प्रकार, सी) कोर बँकिंग सोल्युशन्सच्या अंमल बजावणी नंतर त्यांच्या
- बँकानी वाटप केलेला बँक खाते क्रमांक डी) ९ अंकी एमआयसीआर कोड नंबर, आणि
- ई) ११ अंकी आयएफएससी कोड
- धनादेशाची एक स्कॅन्ड प्रत कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी) शी संपर्क साधा

एफ) पहिल्या भागधारकांचे नाव धारण करणाऱ्या रद्द केलेल्या

डिमॅट स्वरूपांत शेअर्स धारण आणि तुमच्या डीपी ने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे कार्यवाही करून करणारे तुमच्या डिमॅट खात्यांत तुमचा ई-मेल ॲड्रेस आणि बँक खाते

दिनांकः ०२ एप्रिल, २०२२

ठिकाणः नवी मुंबई

तपशील नोंदवा हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड साठी सही/-

गुंजन मेथी

कंपनी सेक्रेटरी

जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की. श्री. संजिवन करमोक रणकपुर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि याचा पत्ता येथे ४४ मिर्झा स्ट्रिट, मुंबई ४००००३ रं सभासद असून सोसायटीच्या बिल्डिंगीमधील ब्लॉक क्र. ८ च्यासह कोणत्याही प्रकारच्या सर्व भार, प्रभार वाद, दावे, धारणाधिकार किंवा गहाण पासून मुत्त शेअर प्रमाणपत्रामधील विभिन्न क्र. ४६ ते ५० प्रत्येकी रू. ५० च्या पूर्ण भरणा शेअर्सचे धारक आहेत. तथापि मूळ शेअर प्रमाणपत्र हे हरविले आणि गहाळ झाले ्र आहे आणि प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राकरीता अर्ज

केला आहे. सोसायटी याद्वारे शेअर प्रमाणपत्रामधील मालकार नाव असलेल्या त्यांच्या मात्र नावामध्ये श्री. संजिवन करमोकर यांना विभिन्न क्र. ४६ ते ५० करीता प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारी करीता दावेदार/आक्षेपक यांच्याकडून दावे आणि आक्षेप असल्यास ते या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ (पंधरा दिवसात) च्या आत रणकपुर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. साठी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारी करीता त्याचे/तिचे/त्यांचे दावे/आक्षेपाच्य पष्ट्यर्थ मध्ये त्रशा कागदपत्राच्या प्रती आणि इतर पूरक पूराव्यांसह मागवित आहेत. वरील दिलेल्य उपरोक्त वेळेत दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी पितिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करीता मुक्त असेल. रणकपुर को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. च्या करीता आणि वतीने सही/-सचिव

दिनांक: ३० मार्च, २०२२ मुंबई येथील मुंबई नगर

दिवाणी न्यायालयात दिंडोशी (बोरिवली विभाग) संक्षिप्त वाद क्र. ४६६ सन २०१७ आयसीआयसीआय बँक लि. द्वारा तिचे प्राधिकृत प्रतिनिधी, श्री. नीलेश बिडये, कंपनी अधिनियम, १९५६ आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४६ अंतर्गत स्थापित आणि नोंदणीकृत बँकिंग कंपनी आणि आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, बडोदा-३९०००७ आणि जिचे कॉर्पोरेट कार्यालय आहे. आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला

श्री. अंकित भूत्रा फ्लॅट क्र. १००३, कॅरेबियन, बी विंग, सागर सिटी, अंधेरी (पश्चिम), नाडको शॉपिंग सेंटर, मुंबई-४०००५८. ... प्रतिवादी सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता २९.०४.२०२२ रोजी स. ११ वा. मध्यान्ह वेळी **न्यायालय खोली** क्र. २ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधिश

श्री. एस. एस. ओझा यांच्यासमोर प्रचलित

कॉम्प्लेक्स, मुंबई-४०० ०५१ येथे.

होणार आहे:-(ए) घोषित करावे की, १३.९९% दराने व्याजासह २६ डिसेंबर, २०१६ रोजीस रु. ३,८५,२९९.१० (रुपये तीन लाख पंच्याऐंशी हजार दोनशे नव्याण्णव आणि पैसे दहा मात्र) ची एकूण रक्कम ही वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून द.सा. २४% वैधानिक दराने अतिरिक्त व्याजासह एकत्रित वरील नमुद वादाच्या तपशिलानुसार २६ डिसेंबर,२०१६ रोजीस वादींना प्रतिवादींद्वारे देय आणि थकीत आहे. (बी) वादी बँकेच्या नावे सदर वादाचा खर्च पुरविण्यासाठी सुध्दा.

सही/-

(102- ट्रस्ट)

सदर दिनांक २८ मार्च, २०२२ प्रबंधकांकरित नगर दिवाणी न्यायालय, दिंडोशी येथील

श्री./मेसर्स वादींकरिता वकील पत्ता :- विधी पार्टनर्स, वकील तळमजला, कन्स्ट्रक्शन हाऊस, , वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४००००१.

अनु. क्र.

एस्पायर होम फाइनांस कॉर्पोरेशन लिमीटेड गोतीलाल ओसवाल टॉवर, रहीमतुल्ला सयानी रोड, परेल एसटी डिपो च्या समोर प्रभादेवी, मुंबई, हाराष्ट्र–४०००२५.**ई–मेल:** info@ahfcl.com **CIN**:- U65923MH2013PLC248741

शुद्धिपत्रक

कृपया दिनांक २२.०३.२०२२ रोजी पान क्र. १२ वर ई-लिलावसह विक्रीकरिता जाहीर नोटीस या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. **कर्जदार:** नवीन राम राणा **सेह-कर्जदार** ज्योती नवीन राणा या सुचनेमध्ये ई-लिलावाची तारीख – २४.०४.२०२२ असे अनावधनाने प्रसिद्ध झाले असू त्या ऐवजी **ई-लिलावाची तारीख** – २५.०४.२०२ असे वाचावे. आणि (ईएमडी) दिनांक -२३.०४.२०२२ असे अनावधनाने प्रसिद्ध झाले असन त्या ऐवजी (ईएमडी) दिनांक २४.०४.२०२२ असे वा इतर मजकूर जसा आहे तसा राहील

प्राधिकृत अधिकारी

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the Public at large That my client M/s. Haji Ali Co-operative Housing Society Limited, having its office at Haji Ali, Bhulabhai Desai Road. Mumbai 400 028 AND Is in the process of issuing a duplicate Share Certifiate to its Member Mrs. Jyoti M. Patel, Who is holding flat No. 162 in the premises of The Society jointly with her husband Shri Manubhai C. Patel. However unfortunately Shri Manubhai Expired on 24th July, 2014 leaving behind Smt. Jyoti M. Patel. My client Society has already issued Share Certificate 47 bearing Distinctive Nos. 281 to 285 (Both numbers including), the last entry being dated 01.12.1987 showing the name of Mr. Manubhai C. Patel as the first holder and Smt. Jyoti M. Patel as the Joint and Associate holder. AND WHEREAS SMT. Jyoti M Patel has made an application To my client for issuance of the duplicate share Certificate On the ground that the original share Certificate is lost Misplaced. All or any person having or claiming to have any right, title Or claim, interest, benefitor demand in the said flat No. 162 In the Society's building or in the said share certificate or any Part thereof in any manne whatsoever or by way of, under Or in the nature of any agreement, contract lease, license, Sale mortgage, gift development rights etc, assignment Inheritance, bequest, successior exchange, tenancy, Possession easement, partnership, trust, family Arrangement/settlement, decree or order of any Court Of law, right encumbrance or otherwise howsoever are Hereby required to same in writing alongwith the supporting Documents to the undersigned within 14 days from the date Hereof. Any claim not so nade in writing within the said Stipulated period shall be disregarded and shall

this 1st day of April, 2022 (V.M. JOSHI) Advocate 401, Shri Ganesh Krupa, Subhash Nagar, N.M. Joshi Marg, Mumbai 400 011 Cell No. 9820543180

be deemed To have been waived and

that the Society shall proceed to issue

A Duplicate Share Certificate to Smt

Jyoti M. Patel as desired by Her. Dated

जाहीर सूचना याटारे सचना टेण्यात येते की मी **मांगीलाल**

चनीलाल जैन यांच्या सध्याचे मालकीचे क्र र्चडब्ल्यु२५०४१०३००९०००० अन्वये मुंब महानगरपालिकेद्वारे मूल्यांकित आणि मुंबईचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यातील ५वा रोड, खार पश्चिम, मुंबई-४०० ०५२ येथे स्थित असलेले आणि वसलेले मोजमापीत २०२,३४ चौरस मीटर्स किंवा तत्सम सर्वे क्र. एस/१५४३ धारक मिळकतीव उभी जयभारत को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधील मोजमापीत एकूण ५०० चौरस फीट प्लॉट २(पश्चिम) मधील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील निवासी युनीट धारक क्रमांक फ्लॅट क्र.१०१ त्यासह त्यामधील सर्व कुळवहीवाट, हक्क आणि हितसंबंधाच्या संदर्भात माझे अशिल जितेंद्र आर. शेनॉय यांच्या नामाधिकारांची तपासणी करत

कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर परिसराविरोधात दावा किंवा हक आणि/किंवा संदर्भात आणि सदर परिसर किंवा त्याच्या भागासंदर्भात कुळवहीवाट हक्क जसे की शेअर, हक्क, वारसा, विक्री, भाडेपट्टा, गहाण, भेट, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार, कब्जा, नामाधिकार व भार किंवा . मन्यकाही जर असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना या प्रकाशनाच्या तारखेपासून चौदा(१४) दिवसांत कळवावे, कस्र केल्यास दावे जर असल्यास ते सर्व त्यागीत मानले जातील. दिनांक: ०२ एप्रिल, २०२२

जेकब कदनतोत चेंबर क.३. ४था मजला १६ होमी मोदी स्ट्रीट, बॉम्बे हाऊस जवळ फोर्ट, मुंबई-४०० ०२३

मास रुरल हाऊसिंग ॲण्ड मोर्गेज फायनान्स लिमिटेड नारायण चेंबर्स, २ रा मजला, पतंग हॉटेल मागे, आश्रम रोड, अहमदाबाद-३८०००९. संपर्क: ०७९-४११०६५००/७३३

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२) च्या नियम ८(१)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे माम रुख हार्किंग ऑण्ड मोर्गेज फायनान्स लि. चे पाधिकत अधिकारी या नात्याने दि सिक्यरिटायबेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये ०८.०९.२०२१ रोजीस मागणी सूचना निर्गमित करुन सदर कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांना खालील उल्लेखित रक्कमची परतफेड करण्यात सदर सूचना प्राप्तीच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगण्यात आले आहे.

सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरिटी (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **३१ मार्च,** विशेषतः मिळकतीचे कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करु

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे मिळकतीचे कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि

नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **मास रुरल हाऊसिंग ॲण्ड मोर्गेज फायनान्स लि.**च्या ०८.०९.२०२१ दिनांकीत रक्कम आणि त्यावरील व्याजच्या भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/सह-कर्जदार/हमीदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

कर्जदार आणि सह- कर्जदार, हमीदाराचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	कर्ज खाते क्र. कब्जाची तारिख	मागणी सूचनाची तारिख आणि रक्कम
तेजस्वी प्रविण कुदाव	पालघर-२, बोईसर येथे हमीउपप्रबंधकच्या क्षेत्रामध्ये		रु. ३८१,८४१.००
(अर्जदार)	गाव नागझारी, बोईसर, जिल्हा पालघर येथे जमीन धारक	२८३८	(तीन लाख एक्याऐंशी
प्रविण नामदेव कुदाव	सर्व्हे क्र. १९/ए वर बांधलेले पवन विहार कॉम्प्लेक्स		हजार आठशे एकेचाळीस
(सह-कर्जदार)	नावे ज्ञात इमारतीमध्ये इमारत क्र. २, इमारत टाईप ए१ए,		मात्र)
नागराज नारायण नाईक	मोजमापित ८०.४७ चौ.फू. मध्ये तळमजल्यावर सी विंग	३१.०३.२०२२	दिनांक ०५.०९.२०२१
(हमीदार)	मध्ये शॉप धारक क्र. ०१२ चे सर्व ते भाग आणि विभाग.		रोजीस

प्राधिकृत स्वाक्षरीकत

दिनांक : ०२.०४.२०२२ स्थळ : पालघर

श्री. भरत जे भट (मोबा) ९७१४१९९०१८ एमएएस रुरल हाऊसिंअ अँण्ड मोर्गेज फायनान्स लि. करीता

सरफैसी ॲक्ट, २००२ (ॲक्ट) च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना						
अनु. क्र.	कर्जदाराचे नाव आणि पत्ता	कर्ज स्क्कम (रु.)	कर्ज खाते क्र.	गहाण मिळकतीचा तपशील	थकबाकी रक्कम (रु.)	एपीए तारीख
	(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)
8	१) मीना हरभगवान अजवानी २) हरभगवान लाछमदास अजवानी १) १४०१/१४०२, वालेन्सिआ सुंदरवन, लोखंडवाला रोड लगत, अंधेरी (पश्चिम)- ४०००५३. २) फ्लंट क्र. २४०४, २४ वा मजला, इमारत टॉवर ई, पोस्ट बॉक्स- ५०४९०२, दुबई, युनायटेड अरब एमिरेट्स. ३) फ्लंट क्र. १३०२, १३ वा मजला, अमर जिवन ४१, सेंट मार्टिन रोड, बांद्रा (प), मुंबई ४०००५०.	रु. ३,९०,७२,०००/– (रुपये तीन कोटी नव्वद लाख बहात्तर हजार मात्र)	५०२९२६८४	सेंट मार्टिन रोड, बांद्रा, मुंबई ४०००५० च्या वेस्ट साईड येथे स्थित असलेले आणि वसलेले टाऊन प्लॉनिंग स्किम बांद्रा क्र. २ आणि सीटीएस क्र. एफ/१११३चा धारक अंतिम प्लॉट क्र. ४ आणि प्लॉट मोजमापित ३३७७ चौ.याइर्स २८२३.५७ चौ.मीटर्सशी संलंग किंवा तत्सम वर स्थित अमर जिवन नावे ज्ञात इमारतीमध्ये १३ च्या मजल्यावर फ्लंट क्र. १३०२, मोजमापित ११४५ चौरस फूट चटई क्षेत्र जे समाविष्ट ५६ चौ.फू. डेक क्षेत्र जे एफएसआय मध्ये मोजमापित) १०६.३७ चौ.मीटर्सशी संलंग्न सह	रु. २३७९९९७५.७८/- (रुपये दोन करोड सदतीस लाख नळ्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर आणि पैसे अठ्ठ्याहत्तर मात्र)	२०.०१.२०२२

ज्याअर्थी स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅक, जिचे शाखा कार्यालय २३/२३, एम जी रोड, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ येथे असून (यानंतर ''बॅक'' असा उल्लेख) यांनी अनुक्रमं अनुक्रमांकाद्वारे कर्जदारांच्या नमूद प्रत्येक नावासमोरील रकाना सी मध्ये नमूद कर्ज खात्याद्वारे रकाना बी मध्ये लिहिलेल्या वेगवेगळ्या पतसुविधा रकाना ए मध्ये लिहिलेल्या वरील नावाच्या कर्जदारांन

सदर पतसुविधा या प्रत्येक कर्जदारासमोरील रकाना डी मध्ये लिहिलेल्या स्थावर मिळकतीवरील गहाणाच्या स्वरुपात इतर बाबींसह तारण आहेत (यानंतर ''तारण मत्ता'' असा उल्लेख) वरील नावाचे कर्जदार हे कर्ज खात्यातील वित्तीय शिस्त राखण्यात आणि कर्जदारांच्या प्रत्येक नावासमोरील रकाना ई मध्ये नमूद त्याची विद्यमान थकबाकी बँकेद्वारे बँकिंग व्यवसायाच्य सर्वसाधारण बाबींमध्ये बुक्स ऑफ अकाऊंटस्प्रमाणे कसूरवार ठरले आहेत.

वरील नावाचे कर्जदार त्यांच्या कर्ज रकमेचा परतावा करण्यास कसूरवार ठरल्यामुळे, वरील नावाच्या कर्जदारांचे कर्ज खाते बँकेने रकाना एफ मधील तारखांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विहित मानकानुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून बँकेने वर्गीकृत केले आहे. त्यानुसार अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये प्रत्येक कर्जदारांना सूचनासुध्दा निर्गमित करण्यात आल्य

वरीलनुसार कसूरवार ठरल्यामुळे बँक याद्वारे सदर सूचनेच्या प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसांत तारखेपर्यंत व्याज, खर्च आणि प्रभारासहीत रकाना ई मधील नमूद संपूर्ण थकबाकीचा भरणा करून बँकेकडील त्यांची संपूर्ण दायित्वे भागविण्यासाठी वरील नावाच्या कर्जदारांना बोलाविणे करीत आहे, कसूरवार ठरल्यास, बँक तारण मत्तेचा कब्जा घेण्यास आणि कायद्यामध्ये बँकेला उपलब्ध असलेली अन्य कार्यवाही करण्यास हक्कदार राहील.

कळविण्यात येते की, तुम्ही वरील नावाचे कर्जदार तुम्हाला याद्वारे बँकेच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही बाबतीत तारण मत्तेचा व्यवहार किंवा तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करणे किंवा अन्य संक्रमण (हस्तांतर, विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने) करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याचे कोणत्याही प्रकारे उछुंघन केल्यास एक वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.

कर्जदार तुमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे, ज्या अन्वये तुम्ही खाजगीरित्या किंवा जनतेकड्न दरपत्रक, निविदा मागवुन ई–लिलाव आणि/किंवा जाहीर लिलावाद्वारे तारण मत्तेच्या विक्रीकरिता सुचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपर्यंत बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित थकबाकी रकमेचा भरणा करुन तारण मत्ता विमोचित करू शकता.

कृपया नोंद घ्यावी की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये ही अंतिम सूचना आहे. हे सांगणे आवश्यक नाही की, बँक संपूर्णपणे तुमची जोखीम, जबाबदारी आणि खर्चावर वरील नावाचे कर्जदार तुमच्या विरोधात वरील उल्लेखित कोणत्याही किंवा सर्व हक्कांचा वापर करेल.

दिनांक : ०२-एप्रिल-२०२२ प्राधिकृत अधिकारी स्टँडर्ड चार्टर्ड बँक साठी ठिकाण : मुंबई

ॲक्सिस बँक लि.

शाखा ऑफिस : मुंबई : ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी–१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई–४०० ७०८ कॉर्पोरेट ऑफिस : ऑक्सिस हाऊस, सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांड्रंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५ नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज, अहमदाबाद – ३८० ००६.

स्थावर मालमत्ताच्या विक्रीकरीता ई-लिलावाद्वारे विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट आणि त्यासह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, नुसार स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई–लिलावाद्वारे विक्रीची जाहीर सूचना या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार आणि जामीनदार यांना विशेषकरुन सूचना देण्यात येते की, पुढे नमूद केलेल्या स्थावर मालमत्ता, ज्या सुरक्षित धनको (सिक्युअर्ड क्रेडीटर) यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत आहेत आणि अधिकृत अधिकारी यांनी या मालमत्तांचा प्र<mark>त्यक्ष ताबा</mark> घेतला असून सुरक्षित धनको यांचे अधिकृत अधिकारी यांनी बँकेला येणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मालमत्तांची ''**जसे आहे, जेथे आहे''** आणि ''**जसे आहे, जे आहे''** आणि ''**तथे जे आहे ते'**' या तत्त्वावर खाली दिलेल्या तारखांना विक्री करण्याचे ठरविले आहे. राखीव किंमत आणि बयाणा रक्कम खाली नमूद करण्यात आल्या आहेत. कृपया लिलावाच्या तपशीलासाठी खालील परिशिष्टाचा संदर्भ घ्यावा.

लिलावाचे परिशिष्ट व कर्जाचा प्रकार

			· ·				
कर्जदार/जामीनदार/ गहाणदार यांची नावे व पत्ते	१) श्री. सागर गोकुळ कारंगे, २) श्री. गोकुळ लक्ष्मण कारंगे	१) श्री. निकेश भरत मेहता, २) श्री. भरत दयालाल मेहता	१) मुकेश लक्ष्मण भगतानी २) दियेश लक्ष्मण भगतानी	१) श्री. मनोज उत्तम खुशलानी आणि २) सौ. आशिमा मनोज खुशलानी			
मालमत्तेचा तपशील	बिल्डींग, सर्व्हें नं.३४/७ (सिटी सर्व्हें नं.१६७७) यावर बांधण्यात आलेली, गांव चिंचवली शेकीन, खोपोली, खालापूर, जि. रायगड येथे स्थित. फ्लॅटचे क्षेत्रफळ - २८५	नोंदणीकरण उपजिल्हा घोडबंदर रोड, जि. ठाणे येथे.	फ्लॅट नं. १७०६, १७ वा मजला, ए विंग, मंत्री सेरेन एस१ बिल्डींग, प्लॉट सीएस नं. ८२७-डी.एस. नं. २३९(भाग) वर बांधण्यात आलेली, गाव मालाड पूर्व, दिंडोशी फिल्म सिटी रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई- ४०००६५ येथे स्थित. चटई क्षेत्रफळ ६६१ ची.फू.	युनिट नं. १, ४ था मजला, 'द बिझनेस बे बिल्डींग, साकीनाका, सीटीएस नं. ६३८/३, सर्व्हें नं. ४६ चा भाग, हिस्सा नं. २ (भाग), सर्व्हें नं. ६२ चा भाग, हिस्सा नं. ७ (भाग), सर्व्हें नं. ४६ चा भाग, हिस्सा नं. ५ई (भाग) आणि सर्व्हें नं. ४५, हिस्सा नं. १ (भाग), गांव मोहिली, सफेद पुलाजवळ, अंधेरी कुला रोडच्या बाजूला, अंधेरी पूर्व, नोंदणीकरण उप-जिल्हा बांद्रा, मुंबई उपनगर, मुंबई- ४०००७२. बांधकाम क्षेत्रफळ ५१९६ चौ.फू.			
राखीव किंमत आणि ईएमडी	राखीव किंमत : रु. ९,५०,०००/- (रु. नऊ लाख पंत्रास हजार फक्त) बयाणा : रु. ९५,०००/- (रु. पंच्याण्णव हजार फक्त)	राखीव किंमत : रु. ३४,१०,०००/–(रु. चौतीस लाख दहा हजार फक्त) बयाणा : रु. ३,४१,०००/– (रु. तीन लाख एक्केचाळीस हजार फक्त)	राखीव किंमत : रु. ६४,८०,०००/-(रु.चौसष्ट लाख ऐंशी हजार फक्त) वयाणा : रु. ६,४८,०००/- (रु. सहा लाख अट्टेचाळीस हजार फक्त)	राखीव किंमत : रु. ३,९६,००,०००/-(रु. तीन कोटी शह्याण्णव लाख फक्त) वयाणा : रु. ३९,६०,०००/- (रु. एकोणचाळीस लाख साठ हजार फक्त)			
माहित असलेला बोजा		सुरक्षित धनकोला माहीत नाही. सदर मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. इलेक्ट्रीसिटी, देखभाल कर, इ. देणे असल्यास ते भरावे लागतील.	सुरक्षित धनकोला माहीत नाही. सदर मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. इलेक्ट्रीसिटी, देखभाल कर, इ. देणे असल्यास ते भरावे लागतील.	अधिकृत अधिकारी यांच्या माहितीनुसार सदर मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. इलेक्ट्रीसिटी, देखभाल कर, इ. देणे असल्यास ते भरावे लागतील.			
बोली वाढविण्याची किंमत	रु. २५,०००/- (रु. पंचवीस हजार फक्त) च्या पटीत	रु. २५,०००/- (रु. पंचवीस हजार फक्त) च्या पटीत	रु. ५०,०००/- (रु. पन्नास हजार फक्त) च्या पटीत	रु. ५०,०००/- (रु. पन्नास हजार फक्त) च्या पटीत			
मोहोरबंद प्रस्ताव/बयाणा रक्कमेसहीत निविदा सादर करण्याची अंतिम तारीख, वेळ आणि स्थळ	ॲक्सिस बँक लि., गिगाप्लेक्स, ३रा मजला, मुगलसन रोड,	दि. २५/०४/२०२२, दु. ०४.०० पर्यंत, सौ. शिल्पा वाघ, ॲक्सिस बँक लि., गिगाप्लेक्स, ३रा मजला, मुगलसन रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई–४०० ७०८ येथे	दि. २५/०४/२०२२, दु. ०४.०० पर्यंत, सौ. शिल्पा वाघ, ऑक्सस बँक लि., गिगाप्लेक्स, ३रा मजला, मुगलसन रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई-४०० ७०८ येथे	दि. २५/०४/२०२२, दु. ०४.०० पर्यंत, सौ. शिल्पा वाघ, ॲक्सिस बँक लि., गिगाप्लेक्स, ३रा मजला, मुगलसन रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई-४०० ७०८ येथे			
बोली उघडण्याची तारीख व वेळ	प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत मुदत वाढीसह. वेबपोर्टल https://www.bankeauctions.com वर. ई-ऑक्शन निविदा कागदपत्रे, ज्यामध्ये ई ऑक्शन बिड	दि. २७/०४/२०२२, दु. १२.०० आणि दु. ०१.०० दरम्यान, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत मुदत वाढीसह. वेबपोर्टल https://www.bankeauctions.com वर. ई-ऑक्शन निविदा कागदपत्रे, ज्यामध्ये ई ऑक्शन बिड फॉर्म, जाहीरनामा इ. समावेश आहे, ते सर्व वर नमूद केलेल्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.	दरम्यान, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत मुदत वाढीसह. वेबपोर्टल https://www.bankeauctions.com वर. ई–ऑक्शन निविदा कागदपत्रे, ज्यामध्ये ई ऑक्शन बिड	दि. २७/०४/२०२२, दु. ०१.०० आणि दु. ०२.०० दरम्यान, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत मुदत वाढीसह. वेबपोर्टल https://www.bankeauctions.com वर. ई-ऑक्शन निविदा कागद्पत्रे, ज्यामध्ये ई ऑक्शन बिड फॉर्म, जाहीरनामा इ. समावेश आहे, ते सर्व वर नमूद केलेल्या सर्व्हिंस प्रोव्हायडरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.			
मालमत्तेच्या पाहणीची तारीख	दि. ११/०४/२०२२ आणि दि. १३/०४/२०२२ दु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान बँकेचे अधिकृत अधिकारी श्री. वासु देवार / सौ. स्नेहा मन्ना / श्री. अभिषेक पवार यांच्या पूर्वनियोजित वेळेनुसार.	दि. ११/०४/२०२२ आणि दि. १३/०४/२०२२ दु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान बँकेचे अधिकृत अधिकारी सौ. स्नेहा मन्ना/ श्री. अभिषेक पवार/ श्री. वासु देवार, यांच्या पूर्वनियोजित वेळेनुसार.	दि. ११/०४/२०२२ आणि दि. १३/०४/२०२२ दु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान बँकेचे अधिकृत अधिकारी सौ. स्नेहा मत्रा/श्री. वासु देवर / श्री. अभिषेक पवार यांच्या पूर्वनियोजित वेळेनुसार.	दि. ११/०४/२०२२ आणि दि. १३/०४/२०२२, दु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान बँकेचे अधिकृत अधिकारी सौ. स्नेहा मन्ना/ श्री. अभिषेक पवार/ श्री. वासु देवार, यांच्या पूर्वीनयोजित वेळेनुसार.			
निविदा /प्रस्ताव तथा ऑक्शन फॉर्मची किंमत		रु. २५०/-डीडी/ पे ऑर्डर ॲक्सिस बॅक लि., यांच्या नावे लोन अकाऊंट नं. PHR000401474473 मुंबई येथे देय	रु. २५०/-डीडी/ पे ऑर्डर ऑक्सिस बँक लि., यांच्या नावे लोन अकाऊंट नं. PHR032701350741 मुंबई बेथे देय	रु. २५०/- डीडी / पे ऑर्डर ऑक्सिस बँक लि., यांच्या नावे लोन अकाऊंट नं. PCR032701811744 मुंबई येथे देय आहे.			
अयशस्वी प्रस्तावकांची बयाणा रक्कम परत करण्याची वेळ	लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत	लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत	लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत	लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत			
निश्चित करण्यात आलेल्या उच्चतम प्रस्तावकाकडून २५% रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख (बयाणा रक्कमेसहीत)	प्रस्ताव स्वीकृतीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जमा करावयाची आहे.	दिवसापर्यंत जमा करावयाची आहे.	प्रस्ताव स्वीकृतीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जमा करावयाची आहे.	प्रस्ताव स्वीकृतीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जमा करावयाची आहे.			
उच्चतम प्रस्तावकाची उर्वरित ७५% रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख	प्रस्ताव/ विक्री निश्चित झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत	प्रस्ताव/ विक्री निश्चित झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत	प्रस्ताव/ विक्री निश्चित झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत	प्रस्ताव/ विक्री निश्चित झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत			
कर्जाचा तपशील							
सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) अंतर्गत मागणी नोटीसीची तारीख	दि. २९/०६/२०१८	दि. ०८/०२/२०१९	दि. ०३/०८/२०१८	दि. २२/१०/२०१८			
सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) अंतर्गत मागणी नोटीसीची रक्कम (रुपयांमध्ये)	दि. २९/०६/२०१८ रोजीच्या १३(२) नोटीसीनुसार रु. १४,१३,३०१/– (रु. चौदा लाख तेरा हजार तीनशे एक फक्त) अधिक दि. २५/०६/२०१८ पासूनचे भविष्यातील व्याज आणि आकार	रु. ३४,१०,१०६/- अधिक दि. ०८/०२/२०१९ पासूनचे	दि. ०३/०८/२०१८ रोजीच्या १३(२) नोटीसीनुसार रु. ८६,७२,७०५/—(रुपये ग्राहाऐंग्री लाख बहात्तर हजार सातग्रे पाच फक्त) अधिक दि. ०२/०८/२०१८ पासूनचे भविष्यातील व्याज आणि आकार	दि. २२/१०/२०१८ रोजीच्या १३(२) नोटीसीनुसार रु. ५,४५,३५,५८५/ — अधिक दि. २२/१०/२०१८ पासूनचे भविष्यातील व्याज आणि आकार			
प्रत्यक्ष ताबा घेतल्याची तारीख	दि. २३/०३/२०२१	दि. १३/०३/२०२०	दि. ०९/१२/२०१९	दि. १७/०१/२०१९			
ताबा नोटीस प्रसिध्द करण्यात आल्याची तारीख	दि. २५/०३/२०२१ रोजी बिझनेस स्टॅंडर्ड (इंग्लिश) + मुंबई लक्षदीप (मराठी) मुंबई मध्ये प्रसिद्ध.	दि. १८/०३/२०२०	दि. ११/१२/२०१९ फ्री प्रेस जर्नल,(इंग्लिश) मुंबई आणि + नवशक्ती (मराठी)	दि. २२/०१/२०१९			

मालमत्ता पाहणीकरीता किंवा इतर कोणत्याही मदतीकरीता इच्छुक बोलीदाराने बँक अधिकारी **श्री. वासु देवर / सौ. स्नेहा मन्ना /श्री. अभिषेक पवार,** यांच्याशी **मो :** ८३९०२१००६६ / ९८३३८१३७१५ / ९०२९६७१२५५ किंवा ईमेल-sneha.manna@axisbank.com / vasu.devar@axisbank.com / abhishek1.pawar@axisbank.com वर ॲक्सिस बँक लि., गिगाप्लेक्स, ३ रा मजला, मुगलसन रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरीया, नवी मुंबई – ४००७०८ येथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत स. ११.३० ते दु. ३.३० दरम्यान संपर्क साधावा.

| मुंबई लक्षदाप (मराठा) मुंबई मध्य प्रासद्ध. विक्रीच्या नियम व अर्टीच्या संपूर्ण तपशीलाकरिता कृपया सुरक्षित धनकोची वेबसाईट https://www.axisbank.com/auction-retail पहावी.

प्रस्ताव हस्तांतरीत करता येणार नाही. सदर नोटीस सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल, २००२ च्या रुल ८(६) व वाचण्याच्या रूल ९(१) सह कर्जदार / जामीनदार यांच्यासाठी १५ दिवसांची नोटीस आहे.

दिनांक : ०२/०४/२०२२, स्थळ : ऐरोली, नवी मुंबई

सही/-अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि.